

महाराष्ट्र विधानसभा

दिवसाच्या कामकाजाचा क्रम
बुधवार, दिनांक ३ ऑगस्ट, २०१६
(सकाळी १०.०० ते १०.४५ वाजेपर्यंत)

(दिनांक २७ जुलै, २०१६ रोजी दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेली परंतु पुढे ढकलण्यात आलेली लक्षवेधी सूचना क्र. १)

- (१) सर्वश्री सुभाष भोईर, सुनिल प्रभू, डॉ. मिलिंद माने, सर्वश्री सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, अतुल भातखळकर, संजय पोतनीस, किसन कथोरे, नरेंद्र पवार, संदीप नाईक, मंगेश कुडाळकर, अमीन पटेल, डॉ बालाजी किणीकर, सर्वश्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेटीवार, अस्लम शेख, मो.आरिफ नसीम खान, प्रा.वीरेंद्र जगताप, सर्वश्री कालिदास कोळंबकर, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, शशिकांत शिंदे, सरदार तारासिंह, प्रकाश आबिटकर, सुनिल शिंदे, अॅड भिमराव धोंडे, सर्वश्री हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर, विलास तरे, अबू आजमी, वि.स.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे उद्योग मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"दि. २६ मे, २०१६ रोजी डोंबिवली औद्योगिक विकास महामंडळातील (जि.ठाणे) प्रोबेस कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन त्यामध्ये १३ जणांचा मृत्यू व १८३ जण गंभीर जखमी झाले असून जवळपास ३ हजार घरांचे झालेले नुकसान, ३ ते ४ किलोमीटर परिसराला बसलेले धक्के, यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच वित्त हानी होणे, जखमी व्यक्तींच्या उपचारांवरील खर्च शासन करेल असे घोषित करून देखील शासनाने पिडीतांना मदत न देणे, अनेक इमारतींच्या पायाला धक्के बसल्याने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची होत असलेली मागणी, डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागामध्ये असलेल्या अनेक कंपन्या मोठ्या प्रमाणावर रासायनिक वायू तसेच कंपनीतील पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता नाल्यामध्ये सोडत असल्यामुळे डोंबिवली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वायू तसेच जलप्रदूषण होणे, याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष, प्रोबेस कंपनीतील स्फोटानंतर शासनाने सदर रासायनिक कंपन्यांवर कारवाई करण्याचे तसेच कंपन्या हटवण्याबाबत कार्यवाही करण्याचे दिलेले आश्वासन, परंतु त्याबाबत अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही न होणे, सदर स्फोटासाठी एमआयडीसी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि औद्योगिक सुरक्षा विभागाची हलगर्जी देखील सदर घटनेस कारणीभूत असल्याने संबंधित विभागाच्या दोषी अधिकार्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची होत असलेली मागणी, सदर एमआयडीसीतील रासायनिक कंपन्या हटवण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी करूनही मोठ्या प्रमाणावर रासायनिक कंपन्या चालू असल्याचे निदर्शनास येणे, त्यामुळे या रासायनिक कंपन्या बंद करून इतरत्र हलवण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

- (२) सर्वश्री भिमराव तापकीर, विजय काळे, संजय भेगडे, प्रा.मेधा कुलकर्णी, श्रीमती माधुरी मिसाळ, वि.स.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"पुणे शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने होत असतांना पुणे महापालिकेची विकास कामे संध गतीने सुरु असणे, पुणे येथील २३ गावांचा महापालिकेत समावेश होऊनही अद्याप विकास कामे न होणे, आरक्षणाच्या जागा ताब्यात घेतल्या जात नसणे, नाला चॅनलिंगसह नाल्यांचे नैसर्गिक स्रोत बदलून झालेल्या बांधकामांवर कारवाई न झाल्यामुळे पावसाळ्यात पाणी घरात घुसून मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान, शहरात विविध मोबाईल, इंटरनेट कंपन्यांकडून होत असलेल्या विना परवानगी, रस्ते खोदल्यामुळे रस्त्यांची झालेली दूरवस्था, परिणामी होत असलेली वाहतूक कोंडी, शहरातील उड्डाणपुलांची कामे संध गतीने होत असून कंत्राटदारांना वारंवार दिलेली मुदतवाढ, यापैकी वारजे कर्वेनगर उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला अनेक वेळा मुदतवाढ दिल्यामुळे कामाच्या रक्कमेत झालेली वाढ, छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार सहकारी गृहरचना संस्था मर्यादित स.न.५७१, पुणे-४, भूमापन क्रमांक १९९४ या चौ.मी. १९८५० या क्षेत्रफळाच्या मालमत्तेवर पुणे महापालिका बांधकाम विभागाने अनियमीतपणे नकाशे मंजूर करून केलेले बांधकाम, तसेच वारजे भागात उभारल्या जाणाऱ्या क्रिकेट स्टेडियमचे विद्युतीकरणाचे काम अपूर्ण असतांनाही सुमारे ८० लाखाची मंजूर केलेली देयके, अशा अनेक समस्यांवर उपाययोजना करण्यात पुणे महापालिका प्रशासनाला येत असलेले अपयश, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (३) श्री.प्रताप सरनाईक, वि.स.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"वर्तकनगर (जि.ठाणे) येथे म्हाडाच्या माध्यमातून बांधलेल्या पोलीस वसाहतीची देखभाल व दुरुस्ती अभावी झालेली दूरवस्था, सदर वसाहती दूर्घटनाग्रस्ती होण्याची शक्यता नाकारता येत नसणे, दिवसरात्र सर्वसामान्य नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगली निवास व्यवस्था नसणे, सदर इमारती दुरुस्तीसाठी ऐन पावसाळ्यात रिकाम्या करण्याची दिलेली नोटिस, ठाणे महानगरपालिका हद्दीतील अधिकृत व अनधिकृत घरात राहणाऱ्या रहिवाशांची पर्यायी व्यवस्था एम.एम.आर.डी.ए च्या रेंटल हाऊसिंग योजनेच्या घरांमध्ये करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर वर्तकनगर पोलिस वसाहतीतील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतीमधील पोलीसांसाठी त्याच धर्तीवर पर्यायी निवास व्यवस्था त्याच परिसरामध्ये करण्याबाबत शासनाकडून विलंब होत असल्यामुळे नागरिकांमध्ये पसरलेला असंतोष, सदर वसाहतीची पुनर्बांधणी झाल्यानंतर त्याच ठिकाणी पोलिस बांधवांना मोफत घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

- (४) श्री.शंभुराज देसाई, वि.स.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे जलसंपदा मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"पाटण (जि.सातारा) हा अतिवृष्टीचा व पूरग्रस्त तालूका असणे, कोयना धरणात होणाऱ्या अतिरिक्त पाणीसाठ्यामुळे अतिवृष्टीच्या कालावधीत या धरणातून कोयना नदीत वारंवार मोठ्या प्रमाणांत पाणी सोडावे लागणे, सन २०१५ व २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे व धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोयना नदीकाठी वसलेल्या मौजे नेरळे, सांगवड, साजुर, पश्चिम सुपने (थोरात मळा) व केसे गावांची झालेली हानी, या गावांना पुरापासून संरक्षण देणेकरीता नदीकाठी संरक्षक भिंत बांधणे गरजेचे असल्याने शासनाने महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातर्गत लाभ खेत्र विकास प्राधिकरण व सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांच्यामार्फत पुरनियंत्रण प्रधान शिर्षाखाली पुर संरक्षण योजनेतर्गत ज्याप्रमाणे पुणे व सांगली विभागातील कराड, वाळवा मिरज, कोल्हापुर व सांगली तालुक्यातील व जिल्हयातील नदीकाठी वसलेल्या गावांना निर्माण होणाऱ्या पुरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुर संरक्षण योजना राबविली आहे त्याप्रमाणे पाटण तालुक्यातील गावांना पुरसंरक्षक भिंतीची कामे करण्याकरीता शासनाने निधी उपलब्ध करून देण्याची होत असलेली मागणी, यासंदर्भात शासनाकडून होत असलेली दिरंगाई, परिणामी नुकसानग्रस्त गावातील नागरिकांमध्ये निर्माण झालेला असंतोष, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

- (५) सर्वश्री अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, विजय भांबळे, विजय वडेद्विवार, राधाकृष्ण विखे पाटील, वि.स.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे सहकार मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"परभणी जिल्ह्यातील जितुर तालुक्यात मौजे देवसडी, आडगांव (बा), मोहखेडा, टाकळखोपा, तोरजा, भुसकवाडी, गडदगव्हाण, खोलगाडगा, मांडवा, चारठाणा, घागरा, सावरगाव, सावरगाव तांडा, दुधगांव, आसेगांव व वडघुती या गावातील शेतकऱ्यांनी सहकारी बँकेकडून नविन पिक कर्ज मिळण्यासाठी अर्ज केले असतांनाही बँकांनी पिक कर्ज मंजूर केलेले नसणे, दि. २२ जुलै, २०१६ रोजी जिल्हाधिकारी, परभणी यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित बँकेचे अधिकारी व शेतकरी यांच्या समवेत आयोजित केलेल्या बैठकीत शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊनही त्याकडे बँकांनी केलेले दुर्लक्ष, इतर गावांतील शेतकऱ्यांना बँकांनी पिक कर्ज देऊन कर्जाचे पुनर्गठनसुध्दा करणे, सदरहू शेतकरी गत ३ वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत वावरत असून त्यांना पीक कर्जाचे वाटप न केल्याने त्यांच्या कुटूंबियांवर आलेली उपासमारीची वेळ, दि. १२ ऑगस्ट, २०१६ पर्यंत पिक कर्जाचे वाटप न केल्यास शेतकरी दि. १५ ऑगस्ट, २०१६ रोजी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे या शेतकऱ्यांनी मा.मुख्यमंत्री, मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, विभागीय आयुक्त, औरंगाबाद, जिल्हा पोलीस अधिक्षक, परभणी व सर्व बँकांना दिनांक २२ जुलै, २०१६ रोजी दिलेले निवेदन, सबब सदर शेतकऱ्यांना पिक कर्जाचे त्वरित वाटप करण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया".

- (६) सर्वश्री अतुल भातखळकर, प्रशांत बंब, आर.टी.देशमुख, श्रीमती माधुरी मिसाळ, अॅड.भिमराव धोंडे, वि.स.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे ग्रामविकास मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"दि.०३.१०.२०१३ ते ३१.१०.२०१३ या कालावधीत बीड जिल्हा परिषदेच्या अनागोंदी कारभाराचा शासनास प्राप्त झालेला लेखापरिक्षण अहवाल, सदरील अहवालामध्ये शासकीय रकमेचा अपहार असणे, बनावट दस्ताऐवज तयार करून शासनाचे नुकसान करणे अशा गंभीर बाबींचा असलेला समावेश, सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता प्रमुख जिल्हा मार्गावर जिल्हा परिषदेने मोठ्या प्रमाणामध्ये बनावट मजूर संस्थेच्या नावे बनावट बीले उचलणे, रस्ता विकास आराखड्यात समाविष्ट नसलेल्या रस्त्यांवर ग्राम पंचायतीने ग्राम पंचायत हद्दीबाहेर काम करणे व त्याच रस्त्यावर अन्य योजनांमधून बीले उचलणे, विशेष गट ब दुरूस्ती अंतर्गत कामामध्ये अनियमितता असणे व अंतिम अमान्य रक्कम संबंधीताकडून वसूल करणे, ३०५४ गट अ योजनेतून रोजंदारी मजूर उपलब्ध असताना कंत्राटदारांकडून काम करून सुमारे १ कोटी ६० लक्ष रूपयाचे शासनाचे नुकसान करणे, पंचायत समिती कर्मचारी निवासस्थान ११ व १२ ची दुरूस्ती एकाच वर्षी दोन वेळा करणे या व अशा प्रकारच्या असंख्य अनियमितता आढळून आलेल्या असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता व याबाबत शासनाने कारावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

(सकाळी ११.०० वाजता)

एक : प्रश्नोत्तरे.

(अ) तारांकित प्रश्न.

(ब) अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी क्रमांक १४० ते १६७ सभागृहाच्या पटलावर ठेवणे.

दोन : कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे -

(१) वित्त मंत्री : शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत संस्थांनी दिनांक १ एप्रिल, २०१५ ते ३१ मार्च, २०१६ या कालावधीत घेतलेले कर्ज व त्यावरील व्याजास देण्यात आलेल्या हमी विषयीचे विवरणपत्र सभागृहासमोर ठेवतील.

(२) जलसंपदा मंत्री : महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांचा अनुक्रमे सन २०१३-२०१४ व २०१४-२०१५ या वर्षांचा लेखे व अलग लेखापरीक्षण अहवाल व अनुपालन सभागृहासमोर ठेवतील.

- (३) उद्योग मंत्री : (क) महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स महामंडळ मर्यादित यांचा सन २०१४-२०१५ या वर्षाचा सदतीसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (ख) महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळ मर्यादित यांचा सन २०१४-२०१५ या वर्षाचा चौतिसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

तीन : लोकलेखा समितीचा बारावा अहवाल सादर करणे.

चार : उपविधान समितीचा तिसरा अहवाल सादर करणे.

पाच : विनंती अर्ज समितीचा अंतरिम अहवाल सादर करणे.

"नवीन शेवा (ता.उरण, जि.रायगड) या गावाच्या पुनर्वसनाकरीता जेएनपीटीने शासनाकडे सर्व रक्कम अदा केल्यानंतरही प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होत नसल्याबाबत" या विषयावरील श्री.मनोहर भोईर, वि.स.स. यांच्या विनंती अर्जावरील विधानसभा विनंती अर्ज समितीचा अंतरिम अहवाल सभागृहास सादर करतील.

सहा : मा.समिती प्रमुख, विधानसभा विशेषाधिकार समिती यांचा प्रस्ताव -

विधानसभा विशेषाधिकार समितीकडे विचारार्थ प्रलंबित असलेल्या, सन्माननीय विधानसभा सदस्य डॉ.सुनिल देशमुख यांना श्री.चंद्रकांत गुडेवार, तत्कालीन आयुक्त, अमरावती महानगरपालिका, अमरावती यांचेविरुद्ध उपस्थित केलेल्या विशेषाधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणावरील विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर करण्याची मुदत महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम १८३ च्या पोट नियम (१) अन्वये पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाढवून देण्यात यावी.

सात : महिला व बालविकास राज्यमंत्री यांचा म.वि.स. नियम १८३(१) अन्वये प्रस्ताव -

"पांडुर्णा (जि.वर्धा) व रायगड येथील शासकीय आश्रमशाळेसह राज्यातील अन्य आश्रमशाळा व वसतीगृहातील मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची सखोल चौकशी करणे" याबाबत परिनिरीक्षण करून सभागृहात अहवाल सादर करण्यासाठी गठीत केलेल्या महिला संयुक्त तदर्थ समितीचा अहवाल सभागृहास सादर करण्याची मुदत आगामी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वाढवून देण्यात यावी.

आठ : स्थगन प्रस्तावाच्या सूचना - (असल्यास) (म.वि.स. नियम १७ अन्वये).

नऊ : औचित्याचे मुद्दे.

दहा : लक्षवेधी सूचना (म.वि.स. नियम १०५ अन्वये) :

(दिनांक २ ऑगस्ट रोजी दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेल्या परंतु पुढे ढकलण्यात आलेल्या लक्षवेधी सूचना क्र.१ व २)

(१) श्रीमती ज्योती कलानी, श्री गणपत गायकवाड, वि.स.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"उल्हासनगर जि.ठाणे येथे कल्याण-अंबरनाथ महामार्गाचे दोन वेळा रुंदीकरण होऊन सदर रस्ता १०० फुट रुंदीचा करण्याची मागणी होवूनही योग्य सर्वेक्षण झालेले नसणे, सदर महामार्गावर सिंधी समाजाचे वास्तव्य असून सर्वांना अवघे १३ चौ.कि.मी. जागेत दाटीवाटीने राहण्यास जागा मिळालेल्या असणे, दोन वेळा झालेल्या रुंदीकरणात व्यापाऱ्यांची दुकाने व घरांच्या जागा मोठ्या प्रमाणात संपादीत केल्यामुळे व्यापाऱ्यांचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान, मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने १०० फुट एवजी ८० फुट रुंदीचा प्रस्ताव सादर करूनही १०० फुट रुंदीकरणाकरिता माहे डिसेंबर, २०१५ पासून रस्त्याच्या खोदकामास व इमारती पाडण्यास झालेली सुरुवात, सदर रस्ता रुंदीकरणामुळे सुमारे ८०० दुकाने अंशतः व २५५ दुकाने संपूर्ण बाधित होऊन सुमारे २५० कुटुंबाचे निवासस्थान रस्ता रुंदीकरणात जाणे, परिणामी येथील उद्योग व व्यवसाय संपुष्टात येणे, रुंदीकरणामध्ये दुकाने व निवासस्थान गेलेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनाची व संक्रमण शिबिराची अद्यापही व्यवस्था केलेली नसणे, बाधित व्यापाऱ्यांनी पुनर्वसनाकरिता इंदिरा गांधी भाजी मार्केट जागेची मागणी उल्हासनगर महानगरपालिका, जिल्हाधिकारी, ठाणे यांचेकडून करूनही त्याकडे संबंधितांनी केलेले दुर्लक्ष, निवास व रोजगार जाण्याच्या भीतीने नागरिकांमध्ये पसरलेला असंतोष, त्यामुळे सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून बाधित व्यापारी व नागरिकांचे तातडीने पुनर्वसन करण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(२) सर्वश्री गोपालदास अग्रवाल, सुनिल केदार, अब्दुल सत्तार अब्दुल नबी, अॅड. यशोमती ठाकूर, वि.स.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे पुनर्वसन व मदत कार्य मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"गोंदिया जिल्ह्यामध्ये दिनांक २१ मे, २०१६ रोजी झालेल्या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे झालेले नुकसान, चक्रीवादळामुळे विशेष करून मोठ्या प्रमाणात घरांची झालेली पडझड नुकसानी संदर्भात आढावा घेऊन प्रचलित धोरणाव्यतिरिक्त वाढीव मदत करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींकडून मा.मुख्यमंत्री महोदयांना देण्यात आलेले निवेदन चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याकरिता जिल्हाधिकारी, गोंदिया यांच्याकडून दिनांक १ जून, २०१६ रोजीच्या पत्रान्वये प्रचलित नियमानुसार अंदाजे रूपये ३ कोटी निधीची शासनास करण्यात आलेली मागणी, परंतु त्यावर कोणतीच कार्यवाही न झाल्यामुळे जिल्हाधिकारी गोंदिया यांच्याकडून माहे २३ जून, २०१६ रोजीच्या पत्रान्वये पुनःश्च शासनाकडे करण्यात आलेली निधीची मागणी, स्थानिक लोकप्रतिनिधींकडून तसेच जिल्हाधिकारी, गोंदिया यांच्याकडून चक्रीवादळामुळे झालेली नुकसान भरपाई मिळण्याबाबत वारंवार मागणी करूनही शासनामार्फत अद्यापही नुकसान भरपाई देण्यात न येणे, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही, उपाययोजना व शासनाची प्रतिक्रिया."

(३) श्री.सुनिल प्रभू, वि.स.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"आरामनगर, वर्सोवा, मुंबई येथील या म्हाडाच्या नागरी वसाहतीमधील अनेक निवासी गाळ्यांचा व्यावसायिक वापर करुन अनधिकृतपणे बार, रेस्टॉरंट, लेडिज बार-पब अशा प्रकारचे सुरु असलेले अनैतिक व्यवसाय, या सर्व प्रकाराने त्रस्त झालेल्या नागरिकांनी मा.न्यायालयात याचिका दाखल केली असता मा. न्यायालयाने सदरहू अनधिकृत बांधकामे तात्काळ निष्कासित करण्याचे मुंबई महानगरपालिकेला दिलेले आदेश, उक्त अनधिकृत व्यावसायिक गाळे निष्कासित करण्यासाठी भूखंडाचे मालक म्हणून रु. ७० लाख महानगरपालिकेतर्फे म्हाडाकडे सुपूर्द करणे, तथापि अनधिकृत गाळेधारक व महानगरपालिकेचे कर्मचारी/अधिकारी यांचे संगनमत असल्याने सदर गाळ्यांवर कारवाई केली जात नसल्याचे निदर्शनास येणे, सदर अनधिकृत व्यावसायीकांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी आयुक्त, महानगरपालिका, उपाध्यक्ष, म्हाडा यांना पत्राद्वारे विनंती करुनही कोणतीच कारवाई न होणे, परिणामी वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये पसरलेला असंतोष, त्यामुळे सदर निवासी गाळ्यांमध्ये अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(४) श्री.सुनील केदार, वि.स.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"मुंबईतील गोरेगाव पुर्व येथील ओबेरॉय रियालिटी या विकासकाने निवासी संकुल, व्यापारी संकुल व बंगल्याचे बांधकाम करताना महानगरपालिकेने दिलेल्या मंजूर आराखडयानूसार बांधकाम केलेले नसणे, त्याठिकाणी करण्यात आलेले बंगल्यांचे बांधकाम महानगरपालिकेच्या शर्ती व अटीनुसार करण्यात न येणे, दोन व्यापारी संकुलाचे बांधकाम करतांना चटईक्षेत्राच्या नियमाचे केलेले उल्लंघन याठिकाणी बांधण्यात आलेले बंगले हे कमी उत्पन्न गटासाठी राखीव असतानाही धनाढय व्यक्तींना विकण्यात येणे तसेच हे बंगले जादा चटईक्षेत्र वापरून बांधण्यात येणे, या विकासकाने त्याठिकाणी होत असलेल्या सर्व बांधकामात अतिरिक्त चटईक्षेत्राचे बांधकाम करून मोठया प्रमाणात केलेला आर्थिक गैरव्यवहार, याप्रकरणाची तक्रार मा. मुख्यमंत्री व मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात येणे, तसेच विकासकाविरोधात पी/साऊथ वॉर्ड ऑफीसकडे तक्रार करूनही याप्रकरणाकडे महानगरपालिका अधिकाऱ्यांनी जाणूनबुजुन केलेले दुर्लक्ष त्यामुळे स्थानिक जनतेत पसरलेला असंतोष, याबाबत शासनाने तातडीने सखोल चौकशी करून संबंधित विकासकाविरुद्ध व याप्रकरणी दुर्लक्ष करणाऱ्या संबंधीत महानगरपालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची होत असलेली मागणी याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

- (५) **अॅड. आशिष शेलार, वि.स.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे जलसंपदा मंत्र्याचे लक्ष वेधतील :-**

"राज्यात मुळशी — ५२३ एमसीएम, आंध्र- ३३९ एमसीएम, वळवण -६६ एमसीएम, शिरवटे-१९१ एमसीएम, लोणावळा-१२ एमसीएम असे एकूण ११३१ एमसीएम तसेच कोयना जलविद्युत प्रकल्पातील १९६० मेगावॉट /२८३६ एमसीएम आणि तिल्लारीतील ८५ एमसीएम एवढा असलेला पाणी साठा, या जलविद्युत प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते किंवा अरबी समुद्रात सोडले जात असल्याचे दिसून येणे, हे पाणी एकूण ४०५२ एमसीएम म्हणजेच महाराष्ट्रातील प्रमुख धरणातील एकूण पाणी साठ्याच्या १५% असणे, त्यामुळे राज्यातील अनेक भागात असलेली तीव्र टंचाई पाहता हे पाणी पिण्यासाठी किंवा जलसिंचनासाठी वापरण्याच्या संदर्भात अभ्यास करण्याची असलेली आवश्यकता, त्यामुळे मुंबईपासून जवळ असलेल्या या प्रकल्पांतील वाया जाणारे पाणी मुंबई महानगरपालिका आणि टंचाईग्रस्त भागांशी जोडून राज्यातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी कायमस्वरूपी योजना राबविण्यासाठी शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

अकरा : शासकीय विधेयके :

(अ) पुरःस्थापनार्थ :-

- (१) सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३९ — महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक, २०१६.
- (२) सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४० — महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (चौथी सुधारणा) विधेयक, २०१६.

(ब) विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

- (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री राहुल मोटे, हसन मुश्रीफ, विजय वडेटीवार, सुरेश लाड, अस्लम शेख, अमीन पटेल, जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, बाळासाहेब पाटील, डॉ.सतीश पाटील, श्री.वैभव पिचड, श्रीमती दिपीका चव्हाण, सर्वश्री भास्कर जाधव, दिपक चव्हाण, संजय कदम, राणाजगजितसिंह पाटील, डॉ.जितेंद्र आव्हाड, हनुमंत डोळस, जयदत्त क्षीरसागर, राहुल जगताप, शशिकांत शिंदे, राजेश टोपे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०१६ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १५ — महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) अध्यादेश, २०१६ नापसंत करते."

(ख) सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक २४ - महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०१६.

(ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. विजय वडेटीवार, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक २४ - महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ५१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. हर्षवर्धन सपकाळ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक २४ - महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४० सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(क) विधानसभेने संमत केलेले विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम १४१(१) अन्वये सभागृहाने पुन्हा संमत करणे :-

सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३ - महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, २०१६.

(ड) विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

(क) सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३८ - महाराष्ट्र निरसन विधेयक, २०१६.

(ख) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत प्रा.वीरेंद्र जगताप, सर्वश्री विजय वडेटीवार, हर्षवर्धन सपकाळ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ३८ - महाराष्ट्र निरसन विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ५१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. अमित झनक, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ३८ - महाराष्ट्र निरसन विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४० सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(सोमवार, दिनांक १ ऑगस्ट, २०१६ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव)

बारा : सर्वश्री अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील, जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, दिलीप वळसे-पाटील, डॉ.पंतगराव कदम, सर्वश्री शशिकांत शिंदे, विजय वडेद्वीवार, गणपतराव देशमुख, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात, जयदत्त क्षीरसागर, अब्दुल सत्तार, भास्कर जाधव, प्रा.विरेंद्र जगताप, सर्वश्री मकरंद पाटील, सुनिल केदार, गोपालदास अग्रवाल, डॉ.सतिश पाटील, सर्वश्री. मो.आरीफ नसीम खान, राणाजगजितसिंह पाटील, अमित देशमुख, दिलीप सोपल, अॅड. यशोमती ठाकूर, सर्वश्री बबनराव शिंदे, धनाजी अहिरे, राहुल मोटे, डी.पी.सावंत, हसन मुश्रीफ, मधुकरराव चव्हाण, शिवेंद्रसिंह भोसले, कालिदास कोळंबकर, दत्तात्रय भरणे, बसवराज पाटील, बाळासाहेब पाटील, वसंतराव चव्हाण, संग्राम जगताप, अमिन पटेल, राजेश टोपे, अॅड.के.सी.पाडवी, श्रीमती.दिपिका चव्हाण, सर्वश्री कुणाल पाटील, हनुमंत डोळस, काशिराम पावरा, अवधूत तटकरे, हर्षवर्धन सपकाळ, विजय भांबळे, राहुल बोंद्रे, वैभव पिचड, सुभाष ऊर्फ पंडीतशेठ पाटील, अमर काळे, अमित झनक, रणजित कांबळे, श्रीमती.अमिता चव्हाण, डॉ.संतोष टारफे, श्री.शेख आसिफ शेख रशिद, श्रीमती निर्मला गावित, श्री.अस्लम शेख, प्रा.वर्षा गायकवाड, सर्वश्री.संग्राम थोपटे, भाऊसाहेब कांबळे, च्यंबक भिसे, कु.प्रणिती शिंदे, सर्वश्री.सिध्दाराम म्हेत्रे, भारत भालके, पांडुरंग बरोरा, नरहरी झिरवाळ, वि.स.स. यांचा म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव (चर्चा पुढे सुरु व मंत्र्यांचे उत्तर) :

"राज्यात बेरोजगार तरुणांची वाढत असलेली संख्या, सेवायोजन केंद्रात नोकरी मिळण्यासाठी नोंदणी केलेल्या बेरोजगार तरुणांची संख्या ४० लाखांपर्यंत पोहचलेली असणे, परंतु त्यापैकी एक टक्का तरुणांनासुध्दा नोकरी न मिळणे, खाजगी संस्थांत व कंपन्यांत नोकरी मिळण्याच्या संधी असणे, परंतु या संस्था किंवा कंपन्या नोकर भरती करण्याची नोंद शासनाकडे करणे बंधनकारक असतांना ते त्यांच्या मर्जीप्रमाणे नियुक्त्या करीत असल्यामुळे सेवायोजन कार्यालयात नोंदणी केलेल्या तरुणांवर होत असलेला अन्याय, माहिती न देणाऱ्या अशा कंपन्या व संस्थांवर कारवाई करण्याची आवश्यकता, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या कार्यालयात कुली या पदासाठी ४ थी इयत्ता पास अशी शैक्षणिक पात्रता नमूद करून जाहिरात दिली असता या पदासाठी २४२४ अर्ज प्राप्त होणे, त्यात पाच उमेदवार एमफील, नऊ पीजी डिप्लोमाधारक, १०९ डिप्लोमाधारक, २५३ पीजी डिग्रीधारक व ९८४ पदवीधारकांनी कुली या पदासाठी अर्ज करणे, कल्याण येथील एक तरुणीने बिझनेस मॅनेजमेंट स्टडीजमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होवून देखिल नोकरी न मिळाल्यामुळे तिने राज्य पोलीस दलात

पोलीस शिपाई पदासाठी अर्ज करणे, राज्यात एमबीए व्यवस्थापन अभ्यासक्रमांची मुंबई विद्यापीठाअंतर्गत ६६ महाविद्यालये व विना अनुदानित ३६१ महाविद्यालये असणे, एमबीएचे शिक्षण घेऊन सुध्दा तरूण-तरुणींना ८ ते १० हजार एवढ्या कमी वेतनावर नाईलाजाने काम करावे लागत असणे, बेरोजगार तरूणांच्या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास ते गुन्हेगारीकडे वळण्याचा निर्माण झालेला गंभीर प्रश्न, बेरोजगार तरूणांना किमान दोन हजार रूपये भत्ता देण्याची होत असलेली मागणी, राज्यातील नवीन उद्योगात कामगारांची व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना कायद्याच्या पळवाटा काढून कंपन्या कंत्राटी व अप्रेंटीस पध्दतीने कमी पगारावर नियुक्त्या करीत असणे, त्यामुळे कामगार व पदवीधारकांवर होत असलेला अन्याय, केंद्र शासनाने किमान वेतन कायदा मंजूर करून कमीत कमी १५ हजार वेतन देण्याचा निर्णय घेणे, त्याची अंमलबजावणी राज्यात करण्याची नितांत आवश्यकता, कामगार विभागात तसेच माथाडी कामगार बोर्डात अनेक पदे रिक्त असणे, राज्यात कामगार कायद्यात करण्यात आलेला बदल, परंतु त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येत नसल्यामुळे कामगारांना न्याय मिळत नसणे, कृषी निविष्टांच्या दरात बेसुमार वाढ होऊन बियाणात झालेला काळा बाजार, त्यात कृषी उत्पादनाकडे शासनाचे झालेले अक्षम्य दुर्लक्ष, थकीत अनुदानामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेले अर्थिक संकट, राज्यात जीवनावश्यक वस्तुंचे तसेच भाजीपाला, फळ यांचे कडाडलेले दर, भाज्यांचे दर १०० रूपये किलो पेक्षा जास्त असणे, त्यामुळे सामान्य लोकांचे अर्थकारण कोलमडणे, त्याचप्रमाणे तूरडाळ १८६ रू, गहू ४० रू, तांदूळ ४७ रू, हरभरा डाळ ८५ रू, साखर ३८ रू., शेंगदाणा तेल १३४ रू., रिफाईंड तेल १३० रू. व वनस्पती तूप ७८ रू. किलो दराने मिळत असणे, महागाई रोखण्यासंदर्भात उपाय करण्यास शासन उदासीन असणे, चुकीची धोरणे व नियोजनाचा अभाव याचा नाहक फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत असणे, नुकतीच नागपूर मुंबई सुपर एक्सप्रेस हायवेची घोषणा करणे, त्याअंतर्गत घेण्यात येणारी जमीन ही लॅन्ड पुलिंगची योजना शेतकऱ्यांना मान्य नसणे, या सर्व बाबींमुळे शेतकऱ्यांमध्ये पसरलेला तीव्र असंतोष व त्यावर शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(मंगळवार, दिनांक २ ऑगस्ट, २०१६ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव)

तेरा : सर्वश्री. प्रशांत बंब, राजेश क्षीरसागर, राजेन्द्र पाटणी, सुनिल प्रभू, डॉ. अनिल बोंडे, सर्वश्री. शंभुराज देसाई, अनिल गोटे, राजाभाऊ वाजे, संतोष दानवे, किशोर पाटील, प्रा. संगिता ठोंबरे, सर्वश्री. मनोहर भोईर, सुरेश हाळवणकर, डॉ. राहुल पाटील, सर्वश्री. शिवाजीराव नाईक, संजय भेगडे, डॉ.देवराव होळी, डॉ.संजय रायमुलकर, सर्वश्री.उन्मेश पाटील, कृष्णा खोपडे, प्रकाश आबिटकर, विलास जगताप, राजन साळवी, संजय केळकर, भिमराव तापकीर, डॉ. शशिकांत खेडेकर, सर्वश्री. समीर कुणावार, प्रशांत ठाकूर, किसन कथोरे, संजय सावकारे, अशोक पाटील, वि.स.स. यांचा म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव :-

“राज्यात सुरु असलेली रोजगार हमी योजना संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याने प्रथम स्वीकार केली असणे, आपल्या राज्यात सदरहू योजना लोकाभिमुख व विकासाभिमुख झाल्यानंतर अशीच योजना नरेगाच्या माध्यमातून केंद्र शासनाने सर्व देशभरात लागू केली असणे, संबंधित अधिनियमाचा लाभ घेत देशातील विविध राज्यांनी या योजनेतर्गत मोठ्या प्रमाणात विकास केला असल्याचे निदर्शनास येणे, महाराष्ट्र राज्यात मात्र ही योजना संथ गतीने सुरु असल्याचे निदर्शनास येणे, शेतकरी

व मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविणाऱ्या या योजनेस शासनाचे काही उच्च पदस्थ अधिकारी, ग्रामसेवक, तांत्रिक अधिकारी यांच्याकडून आवश्यक ते सहकार्य मिळत नसल्याचे निदर्शनास येणे, परिणामी अपेक्षेप्रमाणे या योजनेतर्गत कामे होत नसल्याचे निदर्शनास येणे, राज्याच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेस केंद्राकडून निधी उपलब्ध होत असूनही इतर राज्यांच्या तुलनेत तो खर्च होत नसल्याचे निदर्शनास येणे, सन १९९९ ते २०१० या कालावधीत राज्यात सुरु असलेल्या लॉटरीच्या माध्यमातून शासनास अपेक्षित महसूल मिळाला नसल्याची बाब निदर्शनास येणे, त्या कालावधीतील कर व इतर माध्यमातून हजारो कोटी रुपयांचे येणे आजही बाकी असल्याचे निदर्शनास येणे, विद्यमान वित्त व नियोजन मंत्र्यांनी कागदविरहीत प्रशासन चालविण्याच्या दृष्टीने सुरु केलेली प्रक्रिया, गतीमान प्रशासनासाठी सदर प्रक्रिया अधिक प्रभावी करण्याची आवश्यकता, राज्याच्या डोंगरी भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई, याबाबत शासनाची भूमिका व करावयाची उपाययोजना ."

विधान भवन,
मुंबई,
दिनांक : २ ऑगस्ट, २०१६

डॉ. अनंत कळसे,
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.